

घन् Z. 4 lies घानतापो st. घनातापो. घन् mit निम् bedeutet *entmannen, verschneiden*; vgl. u. मकानिरष्ट.

2. घन् = घति *Auge* in घनत्.

1. घर्त्त Z. 3 lies 4, 38, 4; Z. 9 lies 7, 109, 1. Würfel so v. a. *Würfelspiel* HALĀJ. 2, 238, 3, 66. *Bez. der Zahl fünf* WEBER, ĠJOT. 101.

2. घर्त्त 1) R. 5, 41, 28. 6, 86, 4 (स्वत्). BUĀG. P. 5, 21, 14. ०भङ्ग Gobu. 2, 4, 3. M. 8, 291. ०भेद् Ind. St. 5, 333. — 5) घर्त्तो PĀR. GRHJ. 2, 6. ÇĀṆKH. ÇA. 8, 11, 12. — 7) MBu. 3, 12361. BUĀG. P. 8, 2, 13. — 12) n. Verz. d. Oxf. 307, b, 4. — 13) = न्याय HALĀJ. 2, 274. = आचार 5, 66. — 19) streiche RV. 8, 46, 26 und füge nach R. 1, 1, 73 hinzu 5, 42. — 20) vgl. निरत्. — 21) Schlüsselbein ÇA. Ba. 10, 2, 14. — 22) Masche: तुद्रात् (जाल) Spr. 3909. लुद्रेत् v. l.

3. घत्त 1) n. Spr. 1604. m.: नियच्छेद्विषयेऽन्यो ऽतान् BUĀG. P. 2, 1, 18.

घत्तक wohl Schlüsselbein SuçA. 2, 29, 15. 31, 1.

घत्तकाम lies 2, 2, 5 st. 3, 2, 5.

घत्तघ्न (घत्त + च०) m. N. pr. eines Fürsten WASSILJEV 50.

घत्तचरणा m. Bein. Gotama's HALL 20. Verz. d. B. H. No. 823. — Vgl. चरणात्.

घत्तण adj. *unzeitig, der Zeit nicht entsprechend, unerwartet, unheilvoll* BURNOUR in Lot. de la b. l. 833.

घत्तावत् (von 3. घ + त्, partic. praes. von तन्) adj. *nicht verletzend* ĀÇV. GRHJ. 1, 17, 17.

घत्तत 1) a) *unverletzt, unbeschädigt*: नासिका PĀṆĀT. 38, 17. कन्या JĀĀN. 2, 130. — 2) R. 2, 23, 28. 4, 25, 25. m. pl. 6, 97, 19. 112, 38. ०पात्र PĀṆĀT. 158, 4. Verz. d. Oxf. H. 83, a, 48. m. pl. *unenthülste Gerstenkörner* (so ist zu lesen st. *geröstetes Korn*) als N. eines Geschlechts, Kinder der Surabhi, HARIV. 11333.

घत्तघ्नूत् auch R. 5, 89, 11. — Vgl. घातघ्नूतिक.

घत्तधुग्ध vgl. u. 1. कुद्.

घत्तधुर (2. घत्त + धुर) du. *Zapfen der Achse* KĀTJ. ÇA. 8, 3, 32. VOP. 6, 73 (sg.).

घत्तन् *Sinnesorgan* BUĀG. P. 4, 29, 5 (घत्तभिः). *Auge* am Endo eines adj. comp. in त्र्यत्तन् und कर्षत्तन्.

घत्तपटल ist N. pr. einer Oertlichkeit; vgl. noch 6, 287. 7, 162. 1616. 1621.

घत्तपाटक vgl. घातपाटिक.

घत्तपाद् m. = घत्तपाद् Verz. d. B. H. No. 823.

घत्तपाद् m. Bein. Gotama's HALL 20. 163. PRAB. 21, 1. Verz. d. Oxf. H. 53, a, 23. 246, b, 29. 33. Verz. d. B. H. No. 664. — Vgl. घातपाद्.

घत्तपाण्ड = घत्तपाण्ड NIGH. Pa.

घत्तपाण्ड m. *Chrysopogon acicularis* SuçA. 2, 69, 18.

घत्तभूमि (1. घत्त + भू०) f. *Platz zum Würfelspiel* DAÇAK. in BENG. Chr. 185, 18.

घत्तम adj. *unfähig* Spr. 3378. *missgünstig* R. 3, 57, 20. घत्ताप Verz. d. Oxf. H. 120, a, 20.

घत्तमा auch Spr. 3379.

घत्तमाला *Rosenkranz* AV. PARIÇ. 43, 4, 11. R. 6, 82, 84. Verz. d. Oxf. H. 85, a, 87. 120, a, 20.

V. Theil.

घत्तमालिका dass. KUMĀRAS. 3, 63. KATHĀS. 24, 102. Verz. d. B. H. No. 1288 (तुद्रात्). Titel einer Upanishad Ind. St. 3, 325.

घत्तपता (von घत्तप) f. *unerschöpfbares* (geschlechtliches) *Vermögen* SuçA. 2, 189, 7.

घत्तपत्तीया Verz. d. Oxf. H. 34, a, 33 (Verz. d. B. H. 134, b). 41, a, 4. 284, b, 3. 294, b, 30.

घत्तपसेन (घ० + सेना) m. N. pr. eines Fürsten MAITRAJUP. in Ind. St. 2, 303. *उत्तमेन* die gedr. Ausg. 1, 4.

घत्तप्यनवमी (घ० + न०) f. *Bez. des 9ten Tages in der lichten Hälfte des ĀÇvina* Verz. d. Oxf. H. 285, a, 17.

घर्त्तर् UṆĀDIS. 3, 70. 2) d) = पुरुष TATTVA. 18. — 4) b) a) n. pl. *Schriftstück, schriftliches Document* Spr. 1846. — 3) 3) c) in der Bed. *Silbe, Vocal, Buchstab* masc. WEBER, RĀMAT. UP. 308. 333. Spr. 2991. — 3) d) am Ende lies प्रत्युवाच. — 3) e) ein *best. Zeitmaass*, = 1/5 Kāshṭhā WEBER, ĠJOT. 104. fg.

घत्तर्जननी (घ० + ज०) f. *Stift, Pinsel zum Schreiben* HĀN. 48, v. l. im ÇKDn.

1. घत्तरपीङ्गु Z. 2 lies 17, 32. Vgl. noch TS. 5, 3, 3. 2. Ind. St. 8, 49 u. s. w.

घत्तरमुष्टिका (घ० + मु०) f. *Fingersprache* Verz. d. Oxf. H. 217, a, 14.

घत्तर्वर्जित (घ० + व०) adj. *des Lesens und Schreibens unkundig*, неграмотный Spr. 4706.

घत्तर्व्यक्ति (घ० + व्य०) f. *deutliche Aussprache der Silben* ÇIKSHĀ in Ind. St. 4, 270.

घत्तरमयमुद्रा f. *Bez. einer best. Fingerstellung* SAMPUṬDBHAVA 87.

घत्तर्य n. *प्राज्ञापत्यमतर्यम्* N. eines Sāman Ind. St. 3, 223, b.

घत्तमूत्र KUMĀRAS. 3, 11. VARĀH. BRH. S. 58, 38. fg.

घत्तातिवाप (1. घत्त + घ०) m. = *घत्तावाप* *Würfeler* MBu. 4, 2266.

घत्तारलवणाशिन Z. 1 lies आशिन st. घशिन.

घत्तावाप TBr. 1, 7, 3, 6.

घत्ति Sp. 20, Z. 6 lies 11, 3, 34 st. 11, 4, 3; Z. 7 lies 4, 5, 5 st. 6, 5, 5. —

घत्ति als N. einer Upanishad Ind. St. 3, 323.

घत्तिगत *vor Augen seiend* und zugleich *im Auge seiend* d. i. ein *Dorn im Auge seiend* ÇIÇ. 9, 81. in der zweiten Bed. MBu. 6, 5822. DAÇAK. 186, 1.

घत्तिगोचर (घ० + गो०) adj. *im Bereich der Augen stehend*; davon denom. ०गोचर्य्, ०यति *Jmd* (acc.) *ansehen, des Anblicks würdigen* Verz. d. Oxf. H. 239, a, 18.

घत्ति Z. 2 lies 6, 76, 4 st. 7, 77, 3. — n. 100000 *Millionen* PĀṆĀV. Ba. 17, 14.

घत्तिति Z. 2 lies 11, 7, 25 st. 11, 9, 25.

घत्तिपाक s. u. 2. पाक 7.

घत्तिभेषज lies पट्टिका०.

घत्तिव Z. 2 lies 2) n. st. n).

घत्तिसेतर्जन (घ० + से०) *Bez. einer best. mythischen Waffe* MBu. 5, 3490.

घ्नीण (3. घ + णीण) 1) adj. *nicht erschöpft* ÇA. Ba. 1, 6, 4, 14. *nicht abnehmend* (vom Monde) 2, 4, 3, 7. *nicht an Gewicht verlierend* JĀĀN. 2, 178. — 2) m. N. pr. eines Sohnes des Viçvāmītra MBu. 13, 249.

घ्नीयमाण *unerschöpflich* ÇA. Ba. 9, 1, 3, 19. 10, 6, 2, 8.

घ्नीव 2) vgl. कान्नीव.